

े जनसेवा बँक

8A8			- `	_				-							Data		_	_				_	_	_
জ ক	नसेव	ा स	हका	री व	वँक	लि.	, ह	डपर	ार, प	पूर्ण					Date दिनांक	D	D		M	M	2	0	2	Y
_	य का पसर									•	. с	KYC N	o. [19/4004
Brai				· · ·	-, \		, s					ustome	r ID [T					T
	खा											ाहक क्र					4							
Instructions to																								
अर्ज भरण्यासंबं	धी सूच	ना : व	कृपया	अर्ज	तारक	काळ	या शा	ईने, ट	ळक	ENG	LISH B	LOCK	LETT	ERS	उमध्ये भ	रावा.	योग्य	तेथे	図出	कमाक	कराव			
Account No. खाते क्रमांक							90.7					UID यू.आ	ਧ.ਭੀ.											
Account Title										T	T				T				T		100	19/6		
खात्याचे नांव /We wish to op मी / आम्ही माझे					ngs A खाते	ccour	nt [15/20/2020	rent A		nt _	Gold (गोल्ड			ccount					ur Bra इच्छि				
with initial depo त्यासाठी सुरूवार	sit of		F	94(1	- Calif					in wo अक्षर	rds	Jones	4leg	GIII			GHI	ge	4-0	. 2100				
INSTRUCTIO		-	cco	UNT	OPF	RATI	ONS	Della Della				ना			Total Sir	7 (5)					MS	3)90	NA.	
Self स्वतः		Either	or Su	irvivoi क किं				F	orme	r or S	urvivor केंवा उत्त				iyone o			तरजी	वी		ointly by वाँनी सं		जे -	
Constitution				lividua					opriet			P		/P	ublic Ltd	d. Cor	npany			HUF (I	Hindu l	Jndivi		amily)
खात्याचा प्रकार	(घटन	r)		ा ति) क					व कंप		L			1 /	सार्वजनि	क मय		नी ciatio	n	हिंदू अ	विभक्त	कुटुब		
			Jo सं	प्रक्त					ship F र कंप				rust वेश्वर	थ सं	स्था			सिएश सिएश						
			Sta	aff		F	100	linor					ociet							Specify	/)			
STATE OF THE PROPERTY AND ADDRESS OF	MOSSESSEE		से	वक	*LWC00	L	3	भ्रज्ञाना	चे खात	1		5	हका	री स	स्था		अन्य	(तप	शाल	द्यावा)	ALEKS KARAN	NE STATE	COLUMN TO SERVICE STREET	
First Applicant प्रथम अर्जदार /																	m æu	ाले .			gende			
Seaton of Control of Control	יועוע	ce /	HIOIIC	ale /	लपाल	(a) /	अन्य	(आ.	/ आन	(II) 34	1591Q	- नाव -	IGCG	114	quiq		41 454		T	Tidilo	gende	1		T
Name नाव Date of Birth	D	D	M	M	Y	Y	Y	Y	AAD	HAAF	R No. 3	आधार व	5.					+						
जन्म दिनांक PAN No. पॅन क्र.				131								nail ईमेर	-											
Residentia	al										-												1100	· .
Addres	1000																							
		-								-						PIN	। पिनव	गोड						164
Tel. No. दूरध्वन	TI I	+										Mobi	e मोब	वा. ट्र	Б .									
Permanen Address	2377																							
कायमचा पत्त																PIN	। पिनव	गोड						
		RIGINA .			Chiesber				AND LAKE			Mark Street					200000	CHICK CO.					Elitar	Tigram.
Second Applic द्वितीय अर्जदार																		माने		Male Tran	sgende	r 🗆 er तृत	Fema गियपंथ	le रू
Name नाव																								
Date of Birth जन्म दिनांक	D	D	M	M	Y	Y	Y	Y	AAD	HAAF	R No. 3	आधार व	5.											
PAN No. पॅन क्र.											Em	nail ईमे	न							-				
Residentia	al																				I LIVE			
Addres	S																							
निवासाचा पर																PIN	। पिनव	गोड				T E		
Tel. No. दूरध्व	#											Mobi	e मोव	वा. इ	চ.									
Permanen	t																							

ACCOUNT OPENING FORM खाते सुरू करण्याचा अर्ज

PIN पिनकोड

						-		Colored Colored														-			
ame नाव	3									2		T	77	7 7		1					9 1	7	ST.		
ate of Birth ान्म दिनांक	D	D	M	M	Y	Y	Y	Y	AAD	HAAR	No. 3	आधार क्र				7 0	G F		3 4		-		1117		Ī
AN No.										T	Fm	nail ईमेल	T	11X		11.11	71/2					141			
न क्र. Residential					1	1																T		T	
Address	-								-		-						0					4			T
निवासाचा पत्ता																PIN	पिन	कोड							
el. No. दूरध्वनी												Mobile	मोब	. क्र.											
Permanent						- 10																			
Address कायमचा पत्ता																PIN	पिन	कोड							
ourth Applica																				Male	• पुर	ন্ত্ৰ		Fema	le
तुर्थ अर्जदार /	प्रोप्रार	गटर /	भार्ग	दार ,	/ संच	लक /	अन्य	(श्री.	/ श्रीम	ती) आ	डनांव	- गांव -	पित	याचे /	पतीचे	नांव र	या क्र	पाने		Tran	nsgei	nder	/तृती	यपंथी	
ame नाव																									
ate of Birth विम दिनांक	D	D	M	M	Y	Y	Y	Υ	AAD	HAAR	No. 3	आधार क्र	5.												
AN No. न क्र.											Em	nail ईमेल	1												
Residential Address																									
निवासाचा पत्ता																PIN	पिन	कोड							
el. No. दूरध्वर्न												Mobile	मोब	ர். தூ.											
Permanent													T												
Address	-															PIN	पिन	कोद							T
कायमचा पत्ता																1 111	190	4715				-			L
ffice Address el. / Mob. दूर& AN No. पॅन क्र	वनी/ ¹	नोबा.	क्र .	П								TAN	lo. ž	100000	Email			नकोड							
DI No. उद्योग	-112												Shor	Act L	iconec	No	-								
ST No. जी.एर	म.टी.	 .											शॉप	ॲक्ट	लायसे	न्स क्र									Ì
IN No. सीन व	क्रमांव	5				1	4																		
TRODUCER	RINF	ORM	ATIC	N B	KY	c co	MPLE	TED	ACCO	UNT	HOLI	DER å	रु.वा	य.सी.	निक	ष पूप	र्विक	नेल्या	विद्यम	ान रद	ग्रतेध	ारक	ाकडू	्न प	3
ull Name संपू	र्ण नां	a																							
/C No. खाते व	क्रमांव	5						105 - 100							Bran	ch 91	ाखा								Т
नन्म दिनांक			D	D	M	M	Y	Y	Y	Y		HAAR I र क्र.	10.			18									
AN No. न क्र.												nail इमि	Ħ.												
Residentia Addres	s -																0							- You	
निवासाचा पत्त el. No. दूरध्व		1							1			Mobil	0 11):	T #		PI	N tu	नकोड							
el. No. geogr												MODII	e HIC	ят. уг.			1							47	
per the abo ount with Ja nths. I perso months ed in this app नमूद केलेल्य नमूद केलेल्य नमूद केलेल्य	ve m nase nally s and licati	entic va S kno l I con on al	oned ahaka w the ofirm e cor	detai ari Ba e app that A rect t	ls, I ank L dican Applic o the ज मी इंडे वि	confirm td., Ha t(s) de cant's best o खार्त्र ज्यार्ज	m that adaps etailed occup of my k ो देतो सहिब	t I an ar Pu I here ation nowle की स्यांपेक्ष	n hold ne for ein for and ac edge. माझे माझे	ing an over 6 about ddress जनसेव न काळ	t s	41					d	בסו סוווכפ ספפ שוקושקוש מוחקושאונון	Int	roduc	er's	Sign	ature	verifi	ie
नमूद केलेल्य कारी बँक लि. वे आहे. सदर ज्यापांसून ओव दाराचा व्यवस	, हडा अर्ज	वारा दारा	पुण म मी मेच म	त्यिति	कगत वास	रित्या देतो व	मागीत	ल सुम् अर्जात	गरे नमूद	केलेल विकास	· -	ntroduce	er's S	Signatu				asin asin		Sigr	natur	e & l	Date	41	
				12				115000				रिचयकर						- (The same of the sa						

		ON

Nomination under section 45ZA of the Banking Regulation act (1949) and rule 2(1) of the Co-operative Bank (Nomination) Rules (1985) in respect of banking Regulation act (1949) and rule 2(1) of the Co-operative Bank (Nomination) Rules (1985) in respect of banking Regulation act (1949) and rule 2(1) of the Co-operative Bank (Nomination) Rules (1985) in respect of banking Regulation act (1949) and rule 2(1) of the Co-operative Bank (Nomination) Rules (1985) in respect of banking Regulation act (1949) and rule 2(1) of the Co-operative Bank (Nomination) Rules (1985) in respect of banking Regulation act (1949) and rule 2(1) of the Co-operative Bank (Nomination) Rules (1985) in respect of banking Regulation act (1949) and rule 2(1) of the Co-operative Bank (Nomination) Rules (1985) in respect of banking Regulation Rules (1985) in Rul
deposit. I / We nominate the following person to whom the amount of the deposit, may be returned to in the event of my / our / minor's death. बॅकींग
रेग्युलेशन ॲक्ट (१९४९) नियम २ / १ सहकारी बँक नामनिर्देशन नियम (१९८५) बँक ठेवी संदर्भात मी / आम्ही खालील व्यक्तीस माझ्या / आमच्या / अज्ञानाच्या मृत्य
प्रशांत रक्कम स्विकारण्यासाठी नामांकित करीत आहे.

Name										Age	*					ith de		r			
नांव PAN No.			-	_						वय			•	ठेवी	दाराबर	ोबर न					
पॅन क्र.										ate of B	Birth 5	न्म ता	रीख	D	D	M	M	Y	Y	Y)
Address																					
पत्ता <u> </u>					MA		AA	DHAAF	२ No. आधार क्र.												
as the nomi	inga is	minoro	n this d	ate I/I	Me ar	noint	the fol	lowing	person to rece	ve the a	amour	nt of the	deno	nsit on	hehal	fofthe	nom e	inee i	n the e	event	of r
									मिर्देशित व्यक्ति												
ज्ञानाच्या मृत	त्यूनंतर	नामनिटे	शित व्य	ाक्तिच्य	ा वती	ने ठेवीच	ी रक्व	न्म मिळ	ठविण्याकरीता मी	/ आम्ह	ही खाल	नील व्य	क्तिची	नेमणू	न कि	त आहे	े / आ	होत.			
Name																	- FE-III	Age	10	100	all?
नांव																		वय			
PAN No. पॅन क्र.										ate of B	Birth 5	न्म ता	रीख	D	D	M	M	Y	Y	Y	1
																			-		-
Address पता																					
							AAI	DHAAF	R No. आधार क्र												
				Alt in					7/1	Witnes	s 1. ₹	ाक्षीदाः	9			W	itness	2. स	ाक्षीदार	5	
								ature											-	-195	
							स्वाध	2 4 4 4									-				
	Signat	ure of D)enosito	or(e) /			Nam नांव	ne													
If Thumb I					witnes	ses															
		ोदाराची	स्वाक्षरी	1																	
जर डाव्या							Add	ress													
आपल्य आपल्य मच्याकडे ह खाचे वर उर इयाकडे / 3	ATION ा शाखे नाहीत म लाढाल र आमच्या	त माझे गत्र रिझ होणार न कडे आव	/ आम र्व बँकेच सून कर्ष	साक्षीत चे बचत या निर्दे धीही रा	न खात शानुस ५. ५०, गदपत्रे	ने उघड गार छोट 000/- उपलब्	पत्ता ज्यासा च्या ख - चे वर ध होता	ाठी अज व्यातम् व्यातम् विल्लव	र्ग केलेला असून ति खाते उघडण ह राहणार नाही. कडे सादर करू. विही हरकत राहण	गची सव तसेच म जर याचे	ाहो प्रत वे उल्लंघ	लेली ३ येक व्य	गहे. म वहार	ाइया / रु. १०	, ,000	व्या बच् /- पेक्ष	ात खा ना कर्म	ात्यावः रेकां	र प्रति मेचे अर	वर्ष रू मतील.	. १ या
ामच्याकडे ब ाखाचे वर उठ इयाकडे / उ द करु शके I / We o overning the ATMs / Del ccluding / li artially with irrent schee ir / आमही घ वा जसे की प गा मला / अ विकारात य सलेले सेवा उ	ATION ा शाखे नाहीत म लाढाल । आमच्या ल याची declare e open bit Caro imiting out any dule of ilषित क ए. टी. ए महाला ाबींचा र आकार	त माझे गात्र रिझा होणार न कडे आव मला / : e that an ing of a d/Mobil the Bar / notice charge: रुरतो की रूस., डे समजल्य समावेश धील को (सर्हिस कelow m	/ आम- र्व बँकेच्यासून कर्म व्यथ्यक त् अगम्हाला m / are n accou e Bank nk's liab to me / s and aç मी / अ बैट काव ग आहेत आहे - णातीही चार्जेस)	चे बचत्या निर्दे धीही का ती काग reside unt with ing/Ni jus. La gree wi nur, मी / मी / मी / वळते ad servi	न खात्रां शानुस् शानुस् उ. ५०, गदपत्रे जे व आहे ents o n Jana et Bar igree ith the isral igra:	ने उघड गर छोट १ व यास श व	पत्ता oudiसा au स्व च वे वर bu होता I / W Sahaka Bill Pa stend da कब् च राह् पुर्णतः अशा our ac M - De	हिंदी अज्ञात्यांतर है शिल्लव हिंदी कि कोणति हिंदी कि कोणति हिंदी के कि कोणति हिंदी के कि का कि का हिंदी के कि कि कि का हिंदी के कि	ति खाते उघडण्य ह राहणार नाही. कडे सादर करु. तीही हरकत राहण्य e read and unc nk Ltd., Hadap lity. I/We acce e Bank may, a debit my acco होत. मी / आम्ही बेल पेमेंट सुविधा तो जम्हाला हे स्प रू शकते. मला काराची सध्याची माझ्या / आम्ह d रूपे ए.टी.एम.	ाची सव तसेच म जर याचे गार नार्ही erstooc sar, Pur ot and a its abs unt for s या संद ⁹ व शर्ती जले आ / आम्ह दर सूर्च या खात्य या खात्य या स्वर्	ालत वि प्राच्चे प्रतः वे उल्लंघ ते उल्लंघ ते उल्लंघ ते उल्लंघ वि व	erms a since of the second of	गहि. म गवहार गतर बँ गतर बँ गतर बँ गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित गित गित्र गित गित गित गित गित गित्र गित् गित गित गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित गित्र गित गित्र गित गित गित गित गित गित गित गित गित गित	ाइया / रह. १०० के	, आमन् , , , , o o o हा ही म ns (as rariou said te ntinue said te ntinue da साग दायित्व हो पार्व वे व साग दायित्व हो पार्व वे व साग दायित्व हो पार्व वे पार्व हो ह	व्या बच् /- पेक्ष ग्राह्या / s publi s s s servi rms a a any c from t i संबंधा संवंधा स स स स स स स स स स स स स स स स स स स	वत खा ग कर्म / आम ished ices ir nd co of the ime to प्रसिद्ध गरले 3 ईस्च्च स्या /	त्याव- ो रकां च्या उ on th ncludi nditio o time सेच ^{हे} (केलेव श्रथवा । । न दे आमन्	र प्रतिः सेचे अर e ban ng bu ns inc ces co . I/W सम्यद्धि तता बँव च्या खं	वर्ष रा मतील. Iरील व k's we t not luding mple e hav I अन्य I अन्य त केले ह तिच्यातू	ebs limi y tho tely e re विधि या प्र ज्ञा
आपल्य शमच्याकडे व खाचे वर उठ इयाकडे / उ द करु शके I / We o overning th ATMs / Del coluding / li artially with irrent scher f / आम्ही घ ता मला / अ शहे. अशा ब धिकारात य सलेले सेवा उ	ATION ा शाखे नाहीत म लाढाल । आमच्या ल याची declare e open bit Caro imiting out any dule of ilषित क ए. टी. ए महाला ाबींचा र आकार	त माझे गात्र रिझा होणार न कडे आव मला / : e that an ing of a d/Mobil the Bar / notice charge: रुरतो की रूस., डे समजल्य समावेश धील को (सर्हिस कelow m	/ आम- र्व बँकेच्यासून कर्म वश्यक त् अगम्हाला m / are n accou e Bank nk's liab to me / s and aç मी / अ बैट काव ग आहेत आहे - णतीही चार्जेस)	चे बचत्या निर्दे धीही का ती काग reside unt with ing/Ni jus. La gree wi nur, मी / मी / मी / वळते ad servi	न खात्रां शानुस् शानुस् उ. ५०, गदपत्रे जे व आहे ents o n Jana et Bar igree ith the isral igra:	ने उघड गर छोट १ व यास श व	पत्ता oudiसा au स्व च वे वर bu होता I / W Sahaka Bill Pa stend da कब् च राह् पुर्णतः अशा our ac M - De	हिंदी अज्ञात्यांतर है शिल्लव हिंदी कि कोणति हिंदी कि कोणति हिंदी के कि कोणति हिंदी के कि का कि का हिंदी के कि कि कि का हिंदी के कि	ति खाते उघडण्य ह राहणार नाही. कडे सादर करु. तीही हरकत राहण्य e read and und nk Ltd., Hadap lity. I/We acce e Bank may, a debit my acco तोत. मी / आम्ही बेल पेमेंट सुविधा तो की सदर अर्ट आम्हाला हे सा रू शकते. मला काराची सध्यार्च माझ्या / आम्ह	ाची सव तसेच म जर याचे गार नार्ही erstooc sar, Pur ot and a its abs unt for s या संद ⁹ व शर्ती जले आ / आम्ह दर सूर्च या खात्य या खात्य या स्वर्	ालत वि प्राच्चे प्रतः वे उल्लंघ ते उल्लंघ ते उल्लंघ ते उल्लंघ वि व	erms a since of the second of	गहि. म गवहार गतर बँ गतर बँ गतर बँ गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित गित गित्र गित गित गित गित गित गित्र गित् गित गित गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित गित्र गित गित्र गित गित गित गित गित गित गित गित गित गित	ाइया / रह. १०० के	, आमन् , , , , o o o हा ही म ns (as rariou said te ntinue said te ntinue da साग दायित्व हो पार्व वे व साग दायित्व हो पार्व वे व साग दायित्व हो पार्व वे पार्व हो ह	व्या बच् /- पेक्ष ग्राह्या / s publi s s s servi rms a a any c from t i संबंधा संवंधा स स स स स स स स स स स स स स स स स स स	वत खा ग कर्म / आम ished ices ir nd co of the ime to प्रसिद्ध गरले 3 ईस्च्च स्या /	त्याव- ो रकां च्या उ on th ncludi nditio o time सेच ^{हे} (केलेव श्रथवा । । न दे आमन्	र प्रतिः सेचे अर e ban ng bu ns inc ces co . I/W सम्यद्धि तता बँव च्या खं	वर्ष रा मतील. Iरील व k's we t not luding mple e hav I अन्य I अन्य त केले ह तिच्यातू	ebs limi y tho tely e re विधि या प्र ज्ञा
आपल्य मच्याकडे = खाचे वर उठ इयाकडे / उ इयाकडे / उ इयाकडे / उ इक्ट शके I / We o verning the ATMs / Del cluding / li ritially with rrent schee / आम्ही घ वा जसे की प वा अशा ब धिकारात य सलेले सेवा उ	ATION ा शाखे नाहीत म लाढाल : आमच्या ल याची declare e open bit Carc imiting out any dule of ilषित क ए. टी. ए गम्हाला ा सेवांम आकार o avail b	त माझे गात्र रिझा होणार न कडे आव मला / : e that ar ing of ar if Mobil the Bar / notice charge: रूस्स., डे समजल्य समावेश धील को (सर्ह्स्सि pelow m	/ आमा र्व बँकेच्या स्मृत कर्ष सम्मृत कर्ष सम्मृत कर्ष अगम्हाला m / are n accou le Bank nk's liab to me / s and ag मी / अ बिट कार्य मा आहेत आहे – णातीही चार्जेस) entione	चे बचत या निर्दे धीही राजाणी reside unt with ing/No bility I / yus. I a gree wi nrम्ही भ ई, मोबा . मी / मी / उसेवा अं	त खात्रकातुर शानुर प्रवादपत्रे त आहे ents o n Jana et Ban / We ised a sur्ही शाम्ही शाम्ही शाम्ही शाम्ही शाम्ही शाम्ही शाम्ही शाम्ही	न उघड गर छोट उपलब्ध व यास f India aseva : nking / unders that the same विवास किंग, मान्य बांधील अथवा : न घेईल. n my / Pay ATI	पत्ता प्रिंचा स्वा च वे वर च वे वर है होता माझी I/W Sahaka Bill Pa se and e Ban त कब् च रह पुर्णतः अशा our ac M - De	हिंदी अज्ञात्यांतर है शिल्लव हिंदी कि कोणति हिंदी कि कोणति हिंदी के कि कोणति हिंदी के कि का कि का हिंदी के कि कि कि का हिंदी के कि	ति खाते उघडण्य ह राहणार नाही. कडे सादर करु. तीही हरकत राहण्य e read and unc nk Ltd., Hadap lity. I/We acce e Bank may, a debit my acco होत. मी / आम्ही बेल पेमेंट सुविधा तो जम्हाला हे स्प रू शकते. मला काराची सध्याची माझ्या / आम्ह d रूपे ए.टी.एम.	ाची सव तसेच म जर याचे गार नार्ही erstooc sar, Pur ot and a its abs unt for s या संद ⁹ व शर्ती जले आ / आम्ह दर सूर्च या खात्य या खात्य या स्वर्	ालत वि प्राच्चे प्रतः वे उल्लंघ ते उल्लंघ ते उल्लंघ ते उल्लंघ वि व	erms a since of the second of	गहि. म गवहार गतर बँ गतर बँ गतर बँ गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित गित गित्र गित गित गित गित गित गित्र गित् गित गित गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित गित्र गित गित्र गित गित गित गित गित गित गित गित गित गित	ाइया / रह. १०० के	, आमन् , , , , o o o हा ही म ns (as rariou said te ntinue said te ntinue da साग दायित्व हो पार्व वे व साग दायित्व हो पार्व वे व साग दायित्व हो पार्व वे पार्व हो ह	व्या बच् /- पेक्ष ग्राह्या / s publi s s s servi rms a a any c from t i संबंधा संवंधा स स स स स स स स स स स स स स स स स स स	वत खा ग कर्म / आम ished ices ir nd co of the ime to प्रसिद्ध गरले 3 ईस्च्च स्या /	त्याव- ो रकां च्या उ on th ncludi nditio o time सेच ^{हे} (केलेव श्रथवा । । न दे आमन्	र प्रतिः सेचे अर e ban ng bu ns inc ces co . I/W सम्यद्धि तता बँव च्या खं	वर्ष रा मतील. Iरील व k's we t not luding mple e hav I अन्य I अन्य त केले ह तिच्यातू	ebs limi gtho e re all ग न त
आपल्य गम्च्याकडे व खाचे वर उठ इयाकडे / उ द करु शके े I / We o overning th ATMs / Del coluding / li artially with urrent scher t / आम्ही घ वा जसे की प ग्रा मला / अ गहे. अशा ब धिकारात य सलेले सेवा उ	ATION ा शाखे नाहीत म लाढाल : आमच्या ल याची declare e open bit Carc imiting out any dule of ilषित क ए. टी. ए गम्हाला ा सेवांम आकार o avail b	त माझे गात्र रिझा होणार न कडे आव मला / : e that ar ing of ar if Mobil the Bar / notice charge: रूस्स., डे समजल्य समावेश धील को (सर्ह्स्सि pelow m	/ आमा र्व बँकेच्या स्मृत कर्म स्मृत कर्म स्मृत कर्म अग्रमहाला m / are n accou le Bank nk's liab to me / s and ag मी / अ बिट कार्म पातीही चार्जेस) entione	चे बचत या निर्दे धीही राजाणी reside unt with ing/No bility I / yus. I a gree wi nrम्ही भ ई, मोबा . मी / मी / उसेवा अं	त खात्रकातुर शानुर प्रवादपत्रे त आहे ents o n Jana et Ban / We ised a sur्ही शाम्ही शाम्ही शाम्ही शाम्ही शाम्ही शाम्ही शाम्ही शाम्ही	न उघड गर छोट उपलब्ध व यास f India aseva : nking / unders that the same विवास किंग, मान्य बांधील अथवा : न घेईल. n my / Pay ATI	पत्ता प्रिंचा स्वा च वे वर च वे वर है होता माझी I/W Sahaka Bill Pa se and e Ban त कब् च रह पुर्णतः अशा our ac M - De	हिंदी अज्ञात्यांतर है शिल्लव हिंदी कि कोणति हिंदी कि कोणति हिंदी के कि कोणति हिंदी के कि का कि का हिंदी के कि कि कि का हिंदी के कि	ति खाते उघडण्य ह राहणार नाही. कडे सादर करु. तीही हरकत राहण्य e read and unc nk Ltd., Hadap lity. I/We acce e Bank may, a debit my acco होत. मी / आम्ही बेल पेमेंट सुविधा तो जम्हाला हे स्प रू शकते. मला काराची सध्याची माझ्या / आम्ह d रूपे ए.टी.एम.	ाची सव तसेच म जर याचे गार नार्ही erstooc sar, Pur ot and a its abs unt for s या संद ⁹ व शर्ती जले आ / आम्ह दर सूर्च या खात्य या खात्य या स्वर्	ालत वि प्राच्चे प्रतः वे उल्लंघ ते उल्लंघ ते उल्लंघ ते उल्लंघ वि व	erms a since of the second of	गहि. म गवहार गतर बँ गतर बँ गतर बँ गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित्र गित्र गित्र गित गित गित्र गित गित गित गित गित गित्र गित् गित गित गित गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित्र गित गित गित्र गित गित्र गित गित गित गित गित गित गित गित गित गित	ाइया / रह. १०० के	, आमन् , , , , o o o हा ही म ns (as rariou said te ntinue said te ntinue da साग दायित्व हो पार्व वे व साग दायित्व हो पार्व वे व साग दायित्व हो पार्व वे पार्व हो ह	व्या बच् /- पेक्ष ग्राह्या / s publi s s s servi rms a a any c from t i संबंधा संवंधा स स स स स स स स स स स स स स स स स स स	वत खा ग कर्म / आम ished ices ir nd co of the ime to प्रसिद्ध गरले 3 ईस्च्च स्या /	त्याव- ो रकां च्या उ on th ncludi nditio o time सेच ^{हे} (केलेव श्रथवा । । न दे आमन्	र प्रतिः सेचे अर e ban ng bu ns inc ces co . I/W सम्यद्धि तता बँव च्या खं	वर्ष रा मतील. Iरील व k's we t not luding mple e hav I अन्य I अन्य त केले ह तिच्यातू	. १ या या या ebs limi y the e r वि ा अ
आपल्य श्रमच्याकडे = श्रमच्याकडे 3 इयाकडे 3 इयाकडे 3 इयाकडे 3 इयाकडे 3 ह्याकडे 3 श्रमहो घ वा जसे की ए श्रमहो घ वा जसे की ए श्रमहो च वा जसे की ए श्रम मला अ श्रहे. अशा ब धिकारात य सलेले सेवा 3	ATION ा शाखे नाहीत म लाढाल : आमच्या ल याची declare e open bit Carc imiting out any dule of ilषित क ए. टी. ए गम्हाला ा सेवांम आकार o avail b	त माझे प्रात्त रिझा होणार न कडे आग मला / : e that an ing of an i/ Mobil the Bar / notice charge: रूसा, डे! समजल्य समावेश (सर्व्हिस pelow m e धनादेश प्रात्त की (सर्व्हिस	/ आमा र्व बँकेच्या स्मृत कर्म स्मृत कर्म स्मृत कर्म अग्रमहाला m / are n accou le Bank nk's liab to me / s and ag मी / अ बिट कार्म पातीही चार्जेस) entione	चे बचत्या निर्दे धीही का ती काणीः reside unt with ing / Ni bility. I , 'us. I a gree wi गम्ही भा ही, मी / मी / उ सेवा अं केव servi	त खातं स्वातं शानुस् शानुस् त भुठ, ग्वपत्रे ने ग Jana et Bar / We et Bar / We श्वप्राट्ट श्वप्राट श्वप्राट श्वप्राट श्वप्राट श्वप्राट श्वप्राट श्वप्राट श्वप्राट श्वप्राट श्वप श्वप श्वप श्वप श्वप श्वप श्वप श्वप	न उघड गर छोट १ व यास व यास f India aseva: aseva: hking/ unders that the same निवास विवा	पत्ता प्रिंचा स्वा च वे वर च वे वर है होता माझी I/W Sahaka Bill Pa se and e Ban त कब् च रह पुर्णतः अशा our ac M - De	हिंदी अज्ञात्यांतर है शिल्लव हिंदी कि कोणति हिंदी कि कोणति हिंदी के कि कोणति हिंदी के कि का कि का हिंदी के कि कि कि का हिंदी के कि	ति खाते उघडण्य ह राहणार नाही. कडे सादर करु. तीही हरकत राहण्य e read and unc nk Ltd., Hadap lity. I/We acce e Bank may, a debit my acco होत. मी / आम्ही बेल पेमेंट सुविधा तो जम्हाला हे स्प रू शकते. मला काराची सध्याची माझ्या / आम्ह d रूपे ए.टी.एम.	ाची सव तसेच म जर याचे गार नार्ही erstooc sar, Pur ot and a its abs unt for s या संद ⁹ व शर्ती जले आ / आम्ह दर सूर्च या खात्य या खात्य या स्वर्	ालत वि प्राच्चे प्रतः वे उल्लंघ ते उल्लंघ ते उल्लंघ ते उल्लंघ वि व	erms a since of the second of	गहे. म गवहार गतर बैं गतर बैं गतर बैं गतर बैं गतर ग्राम श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री	ाइया / रह. १०० के	signature (as a series of the control of the contr	व्या बच् / - पेक्ष ह publii ह publii ह s servi श का प ह का प ह र ह र ह र ह र ह र ह र ह र ह र	वत खा आ कर्म / आम ished ices ir nd con fine to प्रसिद्ध गरले 3 ईसूचन गरहाल	त्याव- ो रकां च्या उ on th ncludi nditio o time सेच ^{हे} (केलेव श्रथवा । । न दे आमन्	र प्रतिः e ban ng bu ns inc ces co . I/W वैकेच्य मर्यादि ता बँव च्या खं	वर्ष रा मतील. Iरील व k's we t not luding mple e hav I अन्य I अन्य त केले ह तिच्यातू	. 9 या या या ebs lim in tel e r वि या या या
आपल्य ामन्याकडे = ाखाचे वर उठ इयाकडे / उ इयाकडे / उ इयाकडे / उ इयाकडे / उ इयाकडे / उ प्रभागाती प्रभागाती हो। वा जसे की प्र वा जसे की प्र वा जसे की प्र वा जसे की प्र वा जसे की प्र या मला / अ ।हे. अशा ब धिकारात य सलेले सेवा उ	ATION ा शाखे नाहीत म लाढाल : आमच्या ल याची declare e open bit Carc imiting out any dule of ilषित क ए. टी. ए गम्हाला ा सेवांम आकार o avail b	त माझे प्रात्त रिझा होणार न कडे आग मला / : e that an ing of an i/ Mobil the Bar / notice charge: रूसा, डे! समजल्य समावेश (सर्व्हिस pelow m e धनादेश प्रात्त की (सर्व्हिस	/ आम्म र्व बँकेच्य र्व बँकेच्य र्व बँकेच्य स्थाप्त का अध्य रिवास रि रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रि रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रिवास रि न रि न र रि न र न स र न र न स र न स र न स स र न स स न स स न स स न स स न स स न स न	चे बचत्या निर्दे धीही का ती काणीः reside unt with ing / Ni bility. I , 'us. I a gree wi गम्ही भा ही, मी / मी / उ सेवा अं केव servi	त खातं स्वातं शानुस् शानुस् त भुठ, ग्वपत्रे ने ग Jana et Bar / We et Bar / We श्वप्राट्ट श्वप्राट श्वप्राट श्वप्राट श्वप्राट श्वप्राट श्वप्राट श्वप्राट श्वप्राट श्वप्राट श्वप श्वप श्वप श्वप श्वप श्वप श्वप श्वप	न उघड गर छोट १ व यास व यास f India aseva: aseva: hking/ unders that the same निवास विवा	पत्ता प्रिंचा स्वा च वे वर च वे वर है होता माझी I/W Sahaka Bill Pa se and e Ban त कब् च रह पुर्णतः अशा our ac M - De	हिंदी अज्ञात्यांतर है शिल्लव हिंदी कि कोणति हिंदी कि कोणति हिंदी के कि कोणति हिंदी के कि का कि का हिंदी के कि कि कि का हिंदी के कि	ति खाते उघडण्य ह राहणार नाही. कडे सादर करु. तीही हरकत राहण्य e read and unc nk Ltd., Hadap lity. I/We acce e Bank may, a debit my acco होत. मी / आम्ही बेल पेमेंट सुविधा तो जम्हाला हे स्प रू शकते. मला काराची सध्याची माझ्या / आम्ह d रूपे ए.टी.एम.	ाची सव तसेच म जर याचे गार नार्ही erstooc sar, Pur ot and a its abs unt for s या संद ⁹ व शर्ती जले आ / आम्ह दर सूर्च या खात्य या खात्य या स्वर्	ालत वि प्राच्चे प्रतः वे उल्लंघ ते उल्लंघ ते उल्लंघ ते उल्लंघ वि व	erms a since of the second of	गहे. म गवहार गतर बैं गतर बैं गतर बैं गतर बैं गतर ग्राम श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री	ाइया / रह. १०० कि केव कि केव onditiong to v yy the e discoul sappli sand 3 केच्या की बँक की बँक की बँक की बँक की बँक की बँक की बँक की बँक की बंध की बंध की बंध की बंध की क	signature (as a series of the control of the contr	व्या बच् / - पेक्ष ह publii ह s servi मार्च व ह ony t प्रांचित हिंदियर मार्च जी मार्च जी मार्च स्रांचित स्रांचित हिंदियर अध्या ()	वत खा आ कर्म / आम ished ices ir nd con fine to प्रसिद्ध गरले 3 ईसूचन गरहाल	त्याव- ो रकां च्या उ on th ncludi nditio o time सेच ^{हे} (केलेव श्रथवा । । न दे आमन्	र प्रतिः e ban ng bu ns inc ces co . I/W वैकेच्य मर्यादि ता बँव च्या खं	वर्ष रा मतील. Iरील व k's we t not luding mple e hav I अन्य I अन्य त केले ह तिच्यातू	ebs lim tel e r वि या

3 of 4

Full Name संपूर्ण नांवं					Paste here Recent Photo 25 mm x 35 mm		Total Charles
					अलिकडच्या काळातील		
					छायाचित्र येथे चिकटवा		
Customer ID ग्राहक क्रमांक					२५ मि.मि. X ३५ मि.मि.	Specimen Signa	ture नमुना स्वाक्षरी
Full Name संपूर्ण नांव					Paste here Recent Photo 25 mm x 35 mm		
					अलिकडच्या काळातील		
					छायाचित्र येथे चिकटवा		
Customer ID ग्राहक क्रमांक					२५ मि.मि. X ३५ मि.मि.	Specimen Signa	ture नमुना स्वाक्षरी
Full Name संपूर्ण नांव					Paste here Recent Photo 25 mm x 35 mm		
					अलिकडच्या काळातील		
Customer ID ग्राहक क्रमांक					छायाचित्र येथे चिकटवा २५ मि.मि. X ३५ मि.मि.	Specimen Signa	ture नमुना स्वाक्षरी
					Desta have		
Full Name संपूर्ण नांव					Paste here Recent Photo 25 mm x 35 mm		
					अलिकडच्या काळातील		
					छायाचित्र येथे चिकटवा		
Customer ID ग्राहक क्रमांक					२५ मि.मि. X ३५ मि.मि.	Specimen Signa	ture नमुना स्वाक्षरी
DOCUMENTS SUBMITTED FOR KYC	COMPILATION	on 赤	गग मी	निक्छ ए	पूर्ण करण्यासाती जोडलेली 3		
hoto ID Proof ग्रयाचित्र ओळख AADHAAR Card आधार कार्ड		l Card ਗ ਾਤੰ		alid Pass ध पासपो			
ddress Proof नेवासाचा पुरावा अधार कार्ड 'alid Passport Driving License	मतद	r's ID Ca ार ओळ phone E	खपत्र	विद		icile Cert ासाचे प्रमाणपत्र	Other Valid Doc. [specify] अन्य वैद्य दस्त (तपशील) (Any one of list)
aliu rassouri Driving License	1010	0 1	क	नोंत	रणीकृत भाडेकरार		(यांपैकी एक)
ध पासपोर्ट वाहन परवाना		वनी देयव	-				LIDI O TE I
ध पासपोर्ट वाहन परवाना Current Account Shop Act License	e Inc	orporati	on Certi णी प्रमाण	ificate गपत्र	Articles of Association आर्टिकल्स ऑफ असोरि	ो सेएशन	UDI Certificate उद्योग आधार प्रमाणपत्र
ध पासपोर्ट वाहन परवाना Current Account बालू खात्याकरिता Shop Act License व्यवसाय परवाना	e Inc	orporati	on Certi	ificate गपत्र	Articles of Association	ो सेएशन	
ध पासपोर्ट वाहन परवाना Current Account Shop Act License	e Inc	orporati	on Certi	ficate गपत्र	Articles of Association	सेएशन Employee Code	
ध पासपोर्ट वाहन परवाना Current Account Shop Act License व्यवसाय परवाना (OFFICE USE ONLY कार्यालयीन वापरा	e Inc करे करे ne above siq cuments, I allotted mo	orporati ग्रेनी नोंद्र gned ap confirm	on Certi off प्रमाण pplican n that	t(s) in KYC	Articles of Association आर्टिकल्स ऑफ असोरि	सेएशन	उद्योग आधार प्रमाणपत्र
वि पासपोर्ट वाहन परवाना Current Account वाल् रवात्याकरिता Shop Act License व्यवसाय परवाना (OFFICE USE ONLY कार्यालयीन वापरा PROCESS KYC CERTIFICATION: I have met the person and verified the KYC documpliance is done and, I have a category: ☐ High Risk ☐ Medium F	e Inc करे करे ne above siq cuments, I allotted mo	orporati ग्रेनी नोंद्र gned ap confirm	on Certi off प्रमाण pplican n that	t(s) in KYC	Articles of Association आर्टिकल्स ऑफ असोरि	सेएशन	उद्योग आधार प्रमाणपत्र

Branch Manager

Branch



जनसेवा बँक

जनसेवा सहकारी बँक लि., हडपसर, पुणे

CUSTOMER PROFILE (Individual) ग्राहक परिचय पत्र (वैयक्तिक)

मुख्य व	कार्याल	य :	सर्व्हे न	तं. १	१२ ए	. प्लॉ	ट नं.	88.																	
हडपस	17 325					100							Date	e दिन	गंक			D	D	М	M	2	0	2	Y
Mem. No. (Optional	al) सभ	ासद द्र	क. (अ	सल्या	ास)								Cus	tome	r ID 7	ग्राहक	क्र.								
Full Name of The ग्राहकाचे संपूर्ण नाव				∕lrs.)					Surnai आडन					+	Fi	rst Na नांद					fq	Middl त्याचे	le Nai / ਧਰੀ		đ
					-																				
Spouse's Name प	ती/पत	नीचे न	गांव			-															DOB				
Father's Name पि	त्याचे व	नांव																			DOB				
Mother's Name आ	ईचे नां	व																			DOB				
DOB जन्म दिनांक	D	D	M	M	Υ	Υ	Υ	Υ	Age	∍वय			Cit	y of	Birth ^उ	नन्मस्थ	ग्रान								
Blood Group रक्त व	गट				Ma	le पुरू	ष 🗌	Fen	nale 3	स्त्री 🗌	Tra	ns Ge	nder	तृतीय	ा पंथीय	r 🔲	Othe	- अन्य	4	No c	of Dep	ende जि असर	nts नेल्या व्य	कि	
Nationality राष्ट्रीयत्व	व : 🗌	India	an भारत	तीय		NRI	F	oreig	n Nat	ional	□F	POI		Coun	try Co	de			Other	-	cify)				
☐ Form 60/61 फॉ	र्म ६०,	/ ६ 9			PAI	। पॅन																		15	
Mobile No मोबाईल	क्र.											Tel	No 7	दूरध्व	ोनी क्र										
Email ID ईमेल आय. इ	ੀ.									AAD	HAAF	२ आध	र क्र.												
Resi. Address (corresp	ond)																						-11	231	
निवासाचा पत्ता (पत्रव्यवहारासाठीचा प	ाता)													ALL WILLIAM											
City शहर			PIN (Code	पिन	कोड							Sta	te & 0	Count	ry रा	ज्य व त	श्र							
Permanent Add.																				relation.					
कायमचा पत्ता																							-		
City शहर			PIN (Code	पिन	कोड	7 - 50				74-		Sta	te & (Count	ry रा	ज्य व दे	श							
Personal Inform	mati	on वै	यक्ती	क म	गहित	1											CAL PROPERTY.			TO SE				GR.	
Religion धर्म 🔲 ।	Hindu	हिंद ि	Buc	ddhis	t बीध	;	Mus	lim म	स्लिम		Sikh	9 ੀ ਤਰ ਿ	☐ CI	hristia	n रिव	अन ि	□ Zor	astria	n UI	ी रिट	□ Jai	in जीन		her 3	भन्य
													carin				्रा (तप					11 0(0)		1101 0	,,,,,
Marital Status वैवाहि			ALC: NO.				7			ed विव		1		. (0	,				,						
Self स्वत:चे	П	s.s.c.	/ H.S										aduat	e पढ	1 [Pos	st Gra	duate	. पदव	यत्तर					
Education शिक्षण			(Spec													,	. 0.0	uuut	, 14	3					-
Spouse पती/पत्नी Education चे शिक्षण			/H.S (Spec						oma ^t	प्रदिव क	ग [] Gra	duat	e पद	fl [Pos	st Gra	duate	पदव	युत्तर			11/2		
				_					7.0				1				0	« —					7 .		0
Self Occupation स्वतःचा व्यवसाय			ed पग an राउ														विद्यार	# []	Bus	iness	व्यवर	शाय [_ Ag	ri. शत	ता
Spouse Occupation पती/पत्नीचा व्यवसाय		alarie	ed पग an राउ	ारदार	:	Retire	d निवृ	त [Se	lf Em	ploye	d स्वयं	रोज	गार [Stu		विद्यार	ff 🗌	Bus	iness	व्यवर	भाय [Ag	ri. शेर	ती
If Business /			Busin	NA I																					
Self Employed व्यवसाय असल्यास			loyed	-												9 7	मी.ए./	मी छ	- \Box	Oth	or 316	त्रा			
Business/Office Nar	-	-		-	-			-				, 0			y., t., O	. 0. (cing	. 🗀	Our	0, 0,				
Office Address का	र्यालया	वा पत्त	īī .														1 1				ant V				
If Salaried	Emp	. No.							Des	signat	ion 5	दहा													
नोकरी असल्यास			No. T	होन व	नं.				Des	agriat	-	ot of	oinin	a		11/4		Dt. o	f Ret	ireme	ent				

Gr. Annual Income	☐ Up to 1 Lac 9 लाखा प	र्यंत	c १ ते ३ लाख □ 3 t	o 5 Lac ३ ते	' ५ लाख 📗 5 to	10 Lac ५ ते १० लाख
एकूण वार्षिक उत्पन्न	☐ 10 to 25 Lac 90 ते २५	लाख 🗌 More	than 25 Lac २५ लाख	ांहून जास्त	A MATERIAL PARTY	
ISO 3166 Country Cod	Residence for Tax Pouried* (Mandatory only if thing de of Jurisdiction of Resident ber or equivalant (if issued less on the control of the co	s section is ticke				ion B at the end)
Assets मालमत्ता	☐ Two Wheeler दुचाकी ☐ Ancestral House पिर्ढ		er तीनचाकी 📗 Four	Wheeler चा	रचाकी 🗌 Owned	l House स्वकमाईचे घर
	☐ Two Wheeler Loan दुच		در مور سرماری می	□ Home I	oan गृहकर्ज	
Exsting Loans कर्जे	☐ Other (Specify) अन्य (Loan पारपायम् यम्म	nome t	Joan 9/84701	
Other Bank Details						
Carlor Barring Barring	Name of the Bank		Branc	sh.		Accpunt ID.
	Name of the Bank		Branc	,11		Acopulit 15.
	and arriver a	Palue,				
Credit / Debit Card Numb	per:				Valid Upto :	
Reason for becoming cus	stomer:					
					0.2	· · · · · · · · · · · · · · · · · · ·
	ION अल्पवयीन खातेदारां					
Type of Guardian पाल		☐ Father वडी	ल 🗌 Mother आई	Court A	ppointed कोर्टाने ने	нее
Full Name of Guardian						
Customer ID ग्राहक क्रम						
and that I am / we are (copy er description in the above claim of the above mino	at the date of birth of the mino his / her natural and lawfu nclosed). I shall represent the account untill the said minor r for any withdrawal / transact are for the benefit of Minor.	I guardian(s) app ne said minor in attains majority. I	pointed by court order all future transaction idemnify the Bank aga	of any inst the		ı's Signature & Date ची स्वाक्षरी व तारीख
NAME / BIRTHDATE	E MISMATCH DECLARA	TION नाव / उ	नन्मतारखेमधील तफा	वत	militi sopliesem i	All Corner The companies
hereby confirm that both Account Opening Form.	n the above documents belor . मी बॅकेत सादर केलेल्या ओळर	ng to one and the वीचा पुरावा / निव	same person and requ ासाचा पुरावा यावरील मा	iest you to o झे नांव / ज	pen the account in न्मदिनांक व खाते उष	for account opening purpose. I my name as mentioned on the वडण्याच्या अर्जावरील माझे नांव / उल्लेखानुसार माझ्या नावाचे खाते
As on ID Proof	ओळखीच्या पुराव्यानुसार	As on Addres	s Proof निवासाच्या पुरा	व्यानुसार	As on Ap	oplication अर्जानुसार
Philips To You		THE WAY OF	A.A.	6 01		
SIGNATURE MISM	ATCH DECLARATION &	वाक्षरीमधील तप्र	olad			
The signature on the IL different from my sign Please consider the signs my updated signature	D Proof / Address / Cheque p nature on the account open gnature on the Account Oper	rovided is ing form. existence continued is in the continued is in the continued in the continued is in the continued in the continued is in the continued in the continued is in the continued in the continued is in the continued is in the continued in the continued in the continued is in the continued in th	Signature as per Doc sting Customer ID ादपत्रे / ग्राहक क्रमांकानु स्वाक्षरी			
चेक यांवरील स्वाक्षरी र माझ्या स्वाक्षरीपेक्षा भिन	सदर बँक खाते उघडण्याच्या न्नु आहे. कृपया या अर्जावरी वी व तीच बँकेच्या रेकॉर्डवर घ्या	अर्जावरील Nev न स्वाक्षरी Ope	v Signature as per Acc ening Form र अर्जानुसार _् नवीन स्वाध			
मी, आधारकार्ड धारक क्रम						0.000 -00-
बॅक, माझा आधारनंबर, कोणालाही दिले जाणार न	नाव, अगठा / बुब्बुळ प्रमाणि नाही याची खात्री देत असल्यान	ाकरण फक्त e-k ने वरील गोष्टी वाप	(yc करिताच वापरले परण्यास माझी संमती 3	जाईल, संग्रा गहे. तसेच 3	ह केले जाणार नार्ह गाधारकार्डाची माहित	ो आणि CIDR व्यतिरिक्त इतर नी बदलल्यास मी ते बँकेस त्वरीत

कळविन.

2 of 3

, the holder of Aadhaar Number						
hereby given my consent to bank to obta informed me that my identity information v and will be submitted to CIDR only for immediately inform to Bank.	would only be use	d for e-kyc an	d also inform	ed that my bior	netrics wil	I not be stored / share
PARTICULARS OF IDENTIFICATION	N					
Copy of the Passport alone where the address Any one document from each of the under - no	s on the Passport is thoted 2 lists, for photo	ne same as the a	ddress on the a	ccount opening fo	rm (OR)	
List I Passport (Expiry Date PAN Card Govt. / I Letter from a recognis	e: / /) Defence ID Card*	☐ Voter's Ide	ntity Card		HAAR Card	☐ NAREGA ☐ Othe
List II	ank Account Statemers			ssessment order r from Employer*	_	it Card Statement tal Identify Card
* Subject to the Bank's Satisfaction.						
SIGNATURE OF THE APPLICANT				DATE		
ाझा / आमचा किंवा आमच्या नातेवाईकांचा को ज्ळविण्याची जबाबदारी माझी / आमची राहील. hereby declare that I or any of my relati eclare that in case in the future, I or an nmediately notify the Bank about the sam	ves have not bee by of my relatives ne.	en entrusted v have been e	vith any politi entrusted wit	cal party, dired	ctly or indi	rectly. I hereby furth
hereby declare that, in future if I accept cit ाझ्या माहितीप्रमाणे वर दिलेली माहिती बरोबर व affirm that the information furnished herei Paste here Recent Photo 25 mm x 35 mm अलिकडच्या काळातील छायाचित्र येथे चिकटवा २५ मि.मि. X ३५ मि.मि. फोटोच्या पाठीमागे नांव लिहावे. फोटो व अर For Office Use Only	tizenship of some खरी असल्याची मी व in above is true ar जीवरती संयुक्तपणे स on and verified the K	e other country खाही देतो / देते nd authentic to खाक्षरी करावी (CYC documents	Cross)	ny knowledge.	खातेदार compliance	ाची सही
hereby declare that, in future if I accept cit गझ्या माहितीप्रमाणे वर दिलेली माहिती बरोबर व affirm that the information furnished herei Paste here Recent Photo 25 mm x 35 mm अलिकडच्या काळातील छायाचित्र येथे चिकटवा २५ मि.मि. X ३५ मि.मि. फोटोच्या पाठीमागे नांव लिहावे. फोटो व अर For Office Use Only have met the above signed applicant(s) in persononey laundering risk category (High Risk / Medi	tizenship of some खरी असल्याची मी व in above is true ar जीवरती संयुक्तपणे स on and verified the K	e other country खाही देतो / देते nd authentic to earth and authentic to count based on the account based on the a	Cross) with original. I cased on the pro	ny knowledge.	खातेदार compliance	ाची सही is done and I have allot
nereby declare that, in future if I accept cit इया माहितीप्रमाणे वर दिलेली माहिती बरोबर व affirm that the information furnished herei Paste here Recent Photo 25 mm x 35 mm अलिकडच्या काळातील छायाचित्र येथे चिकटवा २५ मि.मि. X ३५ मि.मि. फोटोच्या पाठीमागे नांव लिहावे. फोटो व अर For Office Use Only have met the above signed applicant(s) in persononey laundering risk category (High Risk / Medi	tizenship of some खरी असल्याची मी व in above is true ar जीवरती संयुक्तपणे स on and verified the K	e other country खाही देतो / देते nd authentic to खाक्षरी करावी (CYC documents	Cross) with original. I cased on the pro	confirm that KYC	खातेदार compliance	ाची सही is done and I have allot If Risk Category
nereby declare that, in future if I accept cit इया माहितीप्रमाणे वर दिलेली माहिती बरोबर व affirm that the information furnished herei Paste here Recent Photo 25 mm x 35 mm अलिकडच्या काळातील छायाचित्र येथे चिकटवा २५ मि.मि. X ३५ मि.मि. फोटोच्या पाठीमागे नांव लिहावे. फोटो व अर For Office Use Only have met the above signed applicant(s) in persononey laundering risk category (High Risk / Medi	tizenship of some खरी असल्याची मी व in above is true ar जीवरती संयुक्तपणे स on and verified the K	e other country खाही देतो / देते nd authentic to earth and authentic to count based on the account based on the a	Cross) with original. I cased on the pro	confirm that KYC file submitted here	खातेदार compliance ewith.	ाची सही is done and I have allot If Risk Category
nereby declare that, in future if I accept cit इया माहितीप्रमाणे वर दिलेली माहिती बरोबर व affirm that the information furnished herei Paste here Recent Photo 25 mm x 35 mm अलिकडच्या काळातील छायाचित्र येथे चिकटवा २५ मि.मि. X ३५ मि.मि. फोटोच्या पाठीमागे नांव लिहावे. फोटो व अर For Office Use Only have met the above signed applicant(s) in persononey laundering risk category (High Risk / Medi	tizenship of some खरी असल्याची मी व in above is true ar on and verified the K ium Risk/Low Risk) t	e other country खाही देतो / देते nd authentic to earth and authentic to count based on the account based on the a	Cross) with original. I cased on the pro	confirm that KYC file submitted here	खातेदार compliance ewith.	ाची सही is done and I have allot If Risk Category
nereby declare that, in future if I accept cit इया माहितीप्रमाणे वर दिलेली माहिती बरोबर व affirm that the information furnished herei Paste here Recent Photo 25 mm x 35 mm अलिकडच्या काळातील छायाचित्र येथे चिकटवा २५ मि.मि. X ३५ मि.मि. फोटोच्या पाठीमागे नांव लिहावे. फोटो व अर For Office Use Only have met the above signed applicant(s) in persononey laundering risk category (High Risk / Medi	tizenship of some खरी असल्याची मी व in above is true ar on and verified the K ium Risk/Low Risk) t	e other country खाही देतो / देते nd authentic to earth and authentic to count based on the account based on the a	Cross) with original. I cased on the pro	confirm that KYC file submitted here	खातेदार compliance ewith.	ाची सही is done and I have allot If Risk Category
nereby declare that, in future if I accept cit । इया माहितीप्रमाणे वर दिलेली माहिती बरोबर व वर्धींग्रमाणे वर्धिंग प्रमाण के किल्ला किला किला किला किला किला किला किला कि	tizenship of some खरी असल्याची मी व in above is true ar on and verified the K ium Risk / Low Risk) t 1.	e other country खाही देतो / देते nd authentic to earth and authentic to count based on the account based on the a	Cross) with original. I cased on the pro	confirm that KYC file submitted here	खातेदार compliance ewith.	ाची सही is done and I have allot If Risk Category
Recent Photo 25 mm x 35 mm अलिकडच्या काळातील छायाचित्र येथे चिकटवा २५ मि.मि. X ३५ मि.मि. फोटोच्या पाठीमागे नांव लिहावे. फोटो व अर	tizenship of some खरी असल्याची मी व in above is true ar on and verified the K ium Risk / Low Risk) t 1. 2. 3.	e other country खाही देतो / देते nd authentic to earth and authentic to count based on the account based on the a	Cross) with original. I cased on the pro	confirm that KYC file submitted here	खातेदार compliance ewith.	ाची सही is done and I have allote